

CELEBRATING 50 YEARS OF KINETIC

KEL:SH:SE Date: 16 February 2023

To, The Manager-Corporate Relations Department BSE Limited 1st Floor, P J Towers Fort, Mumbai- 400 001.

Subject: Newspaper Publication – Extract of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2022.

Dear Sir/Madam,

BSE Scrip Code: 500240

Please find enclosed clippings of the newspaper publication of the "Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2022", published in Financial Express and Loksatta dated 16 February 2023. The same are also available on the Company's website at www.kineticindia.com.

This is for your information and records.

Thanking you. Yours faithfully,

For Kinetic Engineering Limited

Chaitanya Mundra

Company Secretary and Compliance Officer

Date: 14th February 2023

Corresponding 3 Current

Year to north orded in Quarter

FINANCIAL EXPRESS

भारत

24.02.2023

Upto 3.00 PM

SS Biocon

1.57

1.56

1.25

1.25

3 months ended 9 months ended 3 months ended

(0.35)

(0.35)

(CIN: L72200WB1985PLC073196) REG. OFFICE: P- 16, C.I.T. ROAD P S ENTALLY KOLKATA WB 700014 EMAIL:CORPORATE@LCCINFOTECH.CO.IN, URL: www.lccinfotech.in Extract of Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the Qtr ended on 31.12.2022 (Rs. in Lakhs except EPS) CONSOLIDATED STANDALONE Year to Ended Ended Date Ended **Ended** Date 31.12.2022 31.12.2022 1.03.2022 31.12.2022 31.12.2022 1.03.2022 SI. No Particulars **Un-Audited** Un-Audited Audited Un-Audited Un-Audited **Audited** 52.53 52.53 Total Income from Operations 1.87 121.03 Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional /or (73.61)(113.41)(113.41)(55.17)(73.72)extraordinary items) (73.61)(73.72)Net Profit/(Loss) for the period (before tax after exceptional (113.41)(113.41)/or extraordinary items) Net Profit/(Loss) for the period (After tax , exceptional /or (113.41)(73.61)(55.17) (113.41)(73.72)extraordinary items) otal Comprehensive Income for the period [Comprising Profit (113.41)(73.72)(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (FV-2/-) 2,531.87 2,531.87 2,531.87 2,531.87 2,531.87 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (0.0436)(0.0896)(0.0581)(0.0436)(0.0896)(0.0582)1 Basic: (0.0896)2. Diluted (0.0436)(0.0581)(0.0436)(0.0582)(0.0896)For discontinued operations 1. Basic: 2. Diluted

LCC INFOTECH LIMITED

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s Place: Kolkata For LCC Infotech Limited

> Sidharth Lakhotia Director DIN: 00057511

> > (Rs in Lakhs)

GENERIC ENGINEERING CONSTRUCTION AND PROJECTS LIMITED

Add: 201 & 202, Fitwell House, 2nd Floor, Opp Home Town L B S Road, Vikhroli (West) Mumbai- 400083, Maharashtra, India CIN: L45100MH1994PLC082540 Phone No: 022-25780272 Website: www.gecpl.com, Email Id: geninfo@gecpl.com EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2022

Sr.	(Interpretation Protects	Quarte	Ended	Nine Mor	nth Ended	Year Ende
No.	Particulars	31/12/2022 (Unaudited)	31/12/2021 (Unaudited)	31/12/2022 (Unaudited)	31/12/2021 (Unaudited)	31/03/2022 (Audited)
1.	Total Income from Operations Net Profit/ Loss for the period	6,213.76	5,565.04	18,572.42	15,856.40	26,036.77
3.	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(Loss) for the period before Tax	428.02	313.87	1218.91	885.85	1,742.40
4.	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	428.02	313.87	1218.91	885.85	1,742.40
5.	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	317.58	204.16	941.39	727.54	1,392.22
2.0	and Other Comprehensive Income (after tax)]	316.46	204.16	940.27	727.54	1,396.40
6. 7.	Equity Share Capital Earnings Per Share (of Rs 5/- each) (for continuing and discounted operations) —	2106.97	2106.97	2106.97	2106.97	2106.97
	1. Basic:	0.75	0.49	2.23	1.73	3.31
	2. Diluted:	0.68	0.49	2.01	1.73	3.31

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015. The above is an extract of the detailed format of Standalone financial results for the guarter and nine months ended December 31,

2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The figures for quarter ended December 31, 2022 are the balancing figures between un-audited figures in respect of quarter ended December 31, 2022 and the year to date published figures for the guarter and half year ended September 30, 2022. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the Stock Exchange and the Company. (http://www.bseindia.com, https://www.nseindia.com/ and www.gecpl.com). By Order of the Board of Director

Generic Engineering Construction and Projects Limited

Mr. Manish Patel Date: 14/02/2023 Managing Director Place: Mumbai DIN: 00195878

SHANTI OVERSEAS (INDIA) LIMITED

CIN: L74110MP2011PLC025807 Regd. Off.: 203,2nd Floor, N.M.Verge, 8/5 Yeshwant Niwas Road, Indore (M.P.) 452003

Website: www.shantioverseas.com; E-mail Id: mail@shantioverseas.com; Tel: +91-731-4020586, +91-731-4020587 Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months anded 31st December 2022

	Nine Months ended		,			Rs in Lakhs
Sr. No.	Particulars	Quarter	Ended	Nine Mon	Year ended	
		31-12-22	31-12-21	31-12-22	31-12-21	31-03-22
		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)
1 2	Total Income From Operation Net Profit / (Loss)	835.16	4,730.92	14,459.30	8,283.23	20,307.18
3	(before taxes and Extraordinary items) Net Profit / (Loss) before taxes	(563.33)	(281.29)	(1066.72)	(630.56)	334.93
4	(after Extraordinary items) Net Profit / (Loss) after taxes	(563.33)	(281.29)	(1066.72)	(630.56)	334.93
5	(after Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (comprising profit (loss) and other comprehensive	(511.12)	(197.31)	(1,008.14)	(500.03)	309.70
6	income for the period after tax) Paid-up equity share capital	(510.68)	(197.31)	(1,006.82)	(500.03)	312.70
7	(Face Value Rs.10/- each) Reserve (excluding Revaluation Reserves as	1,110.60	1,110.60	1,110.60	1,110.60	1,110.60
В	per balance sheet of previous accounting year) Earnings per share (for discontinued & continuing operation):					2,128.32
	(a) Basic (b) Diluted	(4.60) (4.60)	(1.78) (1.78)	(9.08) (9.08)	(4.50) (4.50)	2.79 2.79

The Consolidated Financial Results for the Quarter ended on 31st December, 2022 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable

ı		beginning 1st April, 2020, the Company has for the first time adopted and AS with the transition date of 1st April, 2019										
ı	2 A	2 Additional information on standalone financial results are given below:										
	Sr. No.	Particulars	Quarter Ended		Nine Mon	ths Ended	Year ended					
ı			31-12-22	31-12-21	31-12-22	31-12-21	31-03-22					
ı			(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)					
ı	i	Total Income from operations (net)	156.03	1,933.45	2,077.07	5,245.50	7,014.40					
ı	ii	Profit/Loss before tax	(398.57)	26.71	(672.70)	(141.63)	57.80					
ı	iii	Profit/Loss after tax	(347.61)	30.61	(617.56)	(93.87)	50.66					
I	3 T	he above results were reviewed by the audit com	mittee at th	eir meeting	held on 14	I th February,	2023 and					

thereafter approved by Board of Directors at their meeting held on 14th February, 2023. The previous period figures have been regrouped/rearranged wherever found necessary.

The above is an extract of the detailed format of Consolidated and Standalone Financial Results for the quarter ended on 31st December, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated and Standalone Financial Results for the quarter ended on 31st December, 2022 are available on the website of the Company i.e. www.shantioverseas.com and on the website of NSE (www.nseindia.com)

Date: 14/02/2023 Place: Indore

Ayush Kacholia **Managing Director** DIN :- 03096933

(Rs in Lakhs)

.



6 Equity Share Capital

Basic / Diluted

Earnings Per Share (Face value of Rs 10 each)

KINETIC ENGINEERING LIMITED

1988

0.24

Read, Office: D-1 Block, Plot No. 18/2, M.I.D.C. Chinchwad, Pune - 411 019 Ph.: 91-20-66142078, Fax: +91-20-66142088/89 | Email: kelinvestors@kineticindia.com Website: www.kineticindia.com | CIN: L35912MH1970PLC014819

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIALRESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2022

Quarter Ended Nine Months Ended Quarter Ended Sr. No. Dec 31 2021 Dec 31 2022 Dec 31 2022 **Particulars** (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total Revenue from Operations 3275 9972 Net Profit / (Loss) (before tax, Exceptional and/ 47 101 or Extraordinary Items) Net Profit / (Loss) before tax (after Exceptional and/ 47 or Extraordinary items) 101 Net Profit / (Loss) after tax (after Exceptional and/ or Extraordinary items) 47 101 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 47 101

Sr. No.	Particulars	Quarter Ended Dec 31 2022	Nine Months Ended Dec 31 2022	Quarter Ended Dec 31 2021
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	3275	9972	8880
2	Profit / (Loss) before tax	48	102	91
3	Profit / (Loss) after tax	48	102	91
4	Total Comprehensive Income (after tax)	48	102	91

Notes: (1) The above is an extract of the detailed format of Results for quarter and nine month ended on December 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of unaudited financial results for the guarter and nine month ended on December 31, 2022 are available on the stock exchange website at www.bseindia.com and also on Company's website at www.kineticindia.com, (2) The above financial results were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on Feburary 14, 2023. The statutory auditors of company have expressed an unmodified opinion on the results. (3) Figures for the previous periods have been regrouped / reclassified, wherever necessary, to conform to current period's presentation.

For Kinetic Engineering Limited

For and on behalf of the Board of Directors


1988

0.51

A. A. Firodia **Managing Director** DIN: 00332204



DELHI JAL BOARD: GOVT. OF NCT OF DELHI HAIDER PUR WATER WORKS, DELHI — 110085 Tel No. 011-27552446-47, Email ID: eeemhp1.djb@nic.in



Sd/- (SUNIL KUMAR) ISSUED BY P.R.O. (WATER) EE (E&M) HP-I Advt. No. J.S.V. 497 (2022-23) STOP CORONA; WEAR MASK. MAINTAIN SOCIAL DISTANCING AND MAINTAIN HAND HYGIEN

OFFICE OF THE ADDL. CHEIF ENGINEER M-3 DY. SUPERINTENDING ENGINEER (T) M-3 **DELHI JAL BOARD: GOVT. OF NCT OF DELHI** H-BLOCK: SECTOR-15: ROHINI: DELHI-89 E-mail Id:- eetenderingm3.djb@gmail.com

अमृत महोत्सव PRESS NIT No. 94 (2022-23) **Press Notice Tender** Amount put to EMD/ Tender Date of release of Name of Work Last date/time of receipt of bid through Tender tender procurement Estimated cost solution/ I.D. No. 13.02.2023 Trapping of drains behind jaildar wala Bagh Back side and 24.02.2023 Railway crossing alongside supplementary drain bank near 30,89,183/-Rs. 500/-2023_DJB_236460_1 Upto 3.00 PM SPS Sanjay Gandhi Transport nagar in Badli Constituency

bridge to Jaildar wala Bagh drain in Badli Constituency AC-05 30,19,999/-Rs. 500/-2023_DJB_236473_1 Further details in this regard can be seen at https://govtprocurement.delhi.gov.in. ISSUED BY P.R.O. (WATER)

Dy. Superintending Engineer (T) M-3 Advt. No. J.S.V. 494 (2022-23) "STOP CORONA; Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene"

13.02.2023

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022 (Rs. in Million, except per equity share data 3 months ended | 9 months ended | 3 months ended 31.12.2022 31.12.2022 31.12.2021 **Particulars** Unaudited Unaudited Unaudited Revenue from operations 29,411 74,003 21,742 Profit before exceptional items and tax 2,459 6,889 2,689 III Profit/(loss) before tax (255)4.005 2,689 IV | Profit/(loss) attributable to shareholders of the company 1,495 1,871 (418)Total comprehensive income attributable to shareholders of the company 1,391 3,262 1,804 Paid-up equity share capital [Face value of Rs. 5 each 6,003 6.003VII Earnings per share [of Rs. 5 each] (not annualised) (not annualised) (not annualised)

. Key standalone financial information

(a) Basic

(b) Diluted

AC-05 under ACF M-3

2. Trapping of different drains from Badli tikona Park I&FC

	Particulars	31.12.2022	31.12.2022	31.12.2021	
	0.59947E086636	Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Revenue from operations	5,550	14,862	4,730	
11	Profit before tax	465	11,751	433	
111	Net Profit for the period	352	10,376	255	

The unaudited standalone and consolidated financial results for the quarter and Nine months ended December 31, 2022 in respect of Biocon Limited ('the Company') have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on February 14, 2023. The reports of the statutory auditors are unqualified.

These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.biocon.com.

OVOBEL FOODS LIMITED CIN: L85110KA1993PLC013875

Regd. Office: Ground Floor: No.46, Old No. 32/1, 3rd Cross, Aga Abbas Ali Road, Ulsoor, Bangalore- 560042, Tel: 080-25594145 / 25594147, Fax 080-25594147 E Mail: info@ovobelfoods.com Website: www.ovobelfoods.com

"Unaudited Financial Results for the 3rd Quarter ended 31st December, 2022 (See Regulation 47 (1) (b) of the SEBI (LODR) Regulations 2015)" (Rupees in Lakhs)

SI. No	Particulars	Quarter ended 31.12.2022	Year to date figures till 31.12.2022	Quarter ended 31.12.2021 (Previous Year)
		Un-audited	Un-audited	Un-audited
1	Total Income from Operations	5,465.84	16,316.64	3,388.91
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	1,385.93	3,257.95	14.98
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	1,385.93	3,257.95	14,98
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	952.89	2,415.11	(6.55)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	952.82	2,415.18	(6.40)
6	Equity Share Capital	950.08	950.08	1,050.08
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
	1. Basic	10.03	25.42	(0.06)
	2. Diluted	10.03	25.42	(0.06)

"Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the companies website (www.ovobelfoods.com), b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

Place: Bangalore Date: 14th February, 2023

Sd/-Prakriti Sarvouy Company Secretary

For Ovobel Foods Limited



TERA SOFTWARE LIMITED

Regd. Office: #8-2-293/82/A/1107, Plot No 1107, Road No 55, Jubilee Hills, Hyderabad-33. TERA SOFT CIN: L72200TG1994PLC018391, Website: www.terasoftware.com, Tel: 040 2354 7447

STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR

	THE QUARTER AND NINE MON	ITHS PER	IOD END	ED 31ST [DECEMBE	R, 2022	Rupees in Lakhs
SI.	Particulars	C	Quarter Ende	ed		ths Period ded	Figures for the year ended
No	i ai ticulai s				31-12-2022 Unaudited		
1	Total Income from operations	5,306.52	2,732.85	3,870.50	10,938.67	9,201.52	13,032.72
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and Extraordinary items)	622.21	(68.73)	40.36	511.07	(140.87)	(82.31)
3	Net Profit / (Loss) for the period (before tax after Exceptional and Extraordinary items)	622.21	(68.73)	40.36	511.07	(140.87)	(82.31)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	128.98	(73.08)	29.12	(3.47)	(148.95)	(130.15)
5	Total Comprehensive income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other comprehensive income (aftertax))						4.04
6	Equity Share Capital	1,251.19	1,251.19	1,251.19	1,251.19	1,251.19	1,251.19
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of current year)						9,487.63
	Earning Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)						
8	Basic	1.03	(0.58)	0.23	(0.03)	(1.19)	(1.04)
	Diluted	1.03	(0.58)	0.23	(0.03)	(1.19)	(1.04)

Note:

Date: 14th February, 2023

The above financial results for the quarter ended 31st December , 2022 have been reviewed by the Audit Committee and were approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 14th February, 2023 2 This statement is as per regulation 33 of the SEBI (Listing obligations and disclosure Requirements) Regulations, 2015. These financials results of the Company were prepared in accordance with the Indian Accounting Standards prescribed under section 133 of the Companies Act, 2013 ("the act") read with relevant rules issued there under ("Ind AS") and other accounting principles generally accepted in India and guidelines issued by the Securities and

Bank quarantee invoked by "Andhra Pradesh State Fibernet limited" of Rs.4.28 Crores. The said action was challenged by the company before the division bench of Andhra Pradesh High Court, Amaravathi, which is pending. Based on the legal opinion given by the counsel, the company has not made any provision in its books of accounts.

4 The company sold part of its Land measurimg 22634 Sq yards situated at Annaram village, Gummadidala Mandal, Sangareddy District, Telangana, India for an amount of Rs. 21,95,50,000/- and the amount has been received during the Quarter.

5 During the quarter, the company has written off outstanding receivables as Bad debts amounting to Rs. 2566.35 lakhs 6 During the quarter, the company treated the outstanding payables/creditors as credit balances written back, which are back to back liabilities on the Bac

During the guarter, the company has written off the IT refund receivables, TDS Receivables, for an amount of Rs.276.53 lakhs which were not materialized for long periods and treated/accounted the same as prior period taxes.

8 Corresponding quarter/Year figures have been re-grouped /re-classified wherever necessary to confirm to the classification of the current period. for TERA SOFTWARE LIMITED

Place: Hyderabad

Sd/- T. Gopichand **Chairman and Managing Director** DIN: 00107886

PANACHE DIGILIFE LIMITED CIN: L72200MH2007PLC169415

Regd Office: Building No. A3, Unit No. 102 To 108, 201 To 208, Babosa Industrial Park, Saravali Village, Bhiwandi, Thane - 421302 Corporate Office: 507-B, Raheja Plaza Premises CSL, L.B.S. Marg, Ghatkopar West Mumbai 400086, MH, India

Tel.: +91-22-2500 7002, Website: www.panachedigilife.com, Email: info@panachedigilife.com Extract of Unaudited Financial results for Quarter and Nine months ended 31st December, 2022

Quarter

Particulars

Rs. in Lakhs except data per share Standalone

	- COMMITTORING	ending	Date	the previous year	ending	Date	the previous year
. 10		(Un-Audited)		(Un-Audited)			
	l ·	31-Dec-22	31-Dec-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-22	31-Dec-21
1	Total Income from Operations	477.51	5,734.60	1,062.61	477.51	5,734.60	1,062.61
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	5.43	74.40	29.48	(3.96)	43.30	18.91
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items#)	5.43	74.40	29.48	(3.96)	43.30	18.91
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/o Extraordinary items#)	9.64	66.24	28.42	(8.18)	11.79	41,08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9.64	66.24	28.42	(8.18)	11.79	41.08
6	Equity Share Capital	1,200.00	1,200.00	1,200.00	1,200.00	1,200.00	1,200.0
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	2,252.36	2,252.36	2,252.36	1,830.23	1,830.23	1,830.23
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1) Basic:	0.08	0.55	0.24	(0.07)	0.10	0.34
9	2) Diluted:	0.08	0.55	0.24	(0.07)	0.10	0.34

SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said results is available on websites of NSE and the listed entity i.e. at www.nseindia.com and www.panachedigilife.com respectively.

 Previous period figures have been regrouped/rearranged wherever considered necessary. By Order of the Board

For Panache Digilife Limited Mr. Nikit Rambhia Date: 15th February, 2023 Joint Managing Director Place: Mumbai

APEX CAPITAL AND FINANCE LIMITED APEX (Formerly Apex Home Finance Limited) CIN: L65910DL1985PLC021241

Ended

Ended

31/12/2022 31/12/2022 31/12/2021

Ended

Regd. Office: L-3. Green Park Extension, New Delhi – 110016 Email: contact@apexfinancials.in; Website: www.apexfinancials.in **Tele-Fax:** +91 11 40348775

EXTRACTS OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2022

PARTICULARS

Quarter

		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from operations	118.13	360.58	125.70
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	17.64	55.61	6.70
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	17.64	55.61	6.70
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12.01	40.30	4.86
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	12.01	40.30	4.86
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	592.00	592.00	592.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	_	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinuing operations)			
	Basic (Rs.) Diluted (Rs.)	0.20 0.20	0.68 0.68	80.0 80.0

Notes:

1. The above unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2022 have been reviewed and recommended by the Audit Committee in its meeting held on 14.02.2023 and thereafter approved and taken on record by the Board of Directors in its meeting held on 14.02.2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid financia

2. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2022 are available on the Stock Exchange Website at www.bseindia.com and on the Company's Website a www.apexfinancials.in. By the Order of the Board

For Apex Capital and Finance Limited (Shekhar Singh)

Date: 14.02.2023 Place: New Delhi

Managing Director DIN: 00039567

AARTI INDUSTRIES LIMITED CIN: L24110GJ1984PLC007301

Regd. Off.: Plot Nos. 801, 801/23, G.I.D.C. Estate, Phase III, Vapi – 396 195, Dist. Valsad, Gujarat. Corp. Off.: Udyog Kshetra, 2nd Floor, Mulund Goregaon Link Road, L.B.S. Road, Mulund (West), Mumbai - 400 080

Website: www.aarti-industries.com; E-mail: investorrelations@aarti-industries.com

(For the attention of Equity Shareholders of the Company) Sub: Transfer of Equity Shares of the Company to the Demat Account of the Investor Education and **Protection Fund (IEPF) Authority** This **NOTICE** is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection

Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2016 notified by Ministry of Corporate Affairs with effect from September 7, 2016 ("the Rule") and subsequently amended vide notification dated February 28, 2017 ("the Amendment Rules") {collectively referred to as "the Rule"} The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of

which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually, to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority under the said rules, for taking appropriate action(s).

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.aarti-industries.com. Shareholders are requested to refer to the web-link https://www.aarti-industries.com/investors/shareholders-information to verify the details of un-enchased dividends and the shares liable to be transferred to Demat Account of IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules. The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable

to be transferred to Demat Account of IEPF Authority, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to Demat Account of IEPF Authority as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to Demat Account of IEPF Authority pursuan

to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority pursuant to the said Rules. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before April 15 2023, the Company shall, with a view to complying with the requirements

set out in the Rules, transfer the shares to Demat Account of IEPF Authority by the due date as per procedure stipulated in the Rules. In case shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may

contact Company's Registrar and Transfer Agents (RTAs) at Link Intime India Private Limited. Unit: Aarti Industries Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083. Tel:- 022-49186000. Email: iepf.shares@linkintime.co.in

For Aarti Industries Limited

Raj Sarraf **Company Secretary** ICSI M. NO. A15526

Mumbai / February 15, 2023

Place: Pune financialex

Date: 14.02.2023

(Rs in Lakhs)

४.०० वाजेपर्यंत सादर करावेत.

अ.

क्र.

टीप :

करण्यात येईल.

जाहीर नोटीस (निविदाद्वारे).

कामाचे नाव

१. कालिकानगर येथे उंच पाण्याची

२. जलशुद्धीकरण केंद्र ते म्हाडा

व पंप बसविणे.

टाकी बांधणे (अपूर्ण काम)

अक्कलकोट नगरपरिषद, अक्कलकोट

जाहीर ई-निविदा क्र. १४, २०२२-२०२३, निविदा प्रसिद्धीकरण (फेर)

(नगरोत्थान योजना जिल्हा स्तर)

जा. क्र. २०२२/न.प. अ.कोट/बांध-११/संकलन-१/आरआर/कावि-५४, दिनांक १५/०२/२०२३

कंत्राटदारांकडून ई-निविदा प्रणालीद्वारे निविदा मागवित आहेत. कोऱ्या ई-निविदेचा नम्ना

https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १६/०२/२०२३ ते दिनांक

२३/०२/२०२३ या कालावधीमध्ये उपलब्ध राहील. सदरह कामाची ई-निविदा कंत्राटदाराने

https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २३/०२/२०२३ रोजी दुपारी

कार्यालय, अककलकोट येथे घेण्यात येईल. निविदा शक्य झाल्यास दिनांक २४/०२/२०२३ रोजी सायंकाळी

४.०० वाजता उपस्थित मक्तेदार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांचे समक्ष उघडण्यात येतील.

अंदाजित

₹.

कॉलनीपर्यंत पाईपलाईन करणे |५५,६८,९४५/-|५५,७००/-

साधावाः टोल फ्री नंबर- १८००२३३२२३०

डिपॉझिट रक्कम भरणे आवश्यक राहील

| ३३,४१,२७२/- | ३३,५००/-

१) सर्व पात्र व इच्छूक कंत्राटदारानी निविदा डाऊनलोड करण्यासाठी व निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी

२) निविदाकाराने वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी व डिजिटल प्रमाणपत्र

३) आजिमतीस शासनाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट भरण्याचे असल्याने सदर कामाकरिता

४) शासन निर्णयान्वये आवश्यकतेनुसार परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट/ अतिरिक्त परफॉर्मन्स सिक्युरिटी

युनियन बँक ऑफ इंडिया, अक्कलकोट शाखा, खाते नंबर- 678102010003391

Union Bank Five Digit Code No. 67810, IFSC Code: UBIN0567817

अधिकारी यांनी राखून ठेवला आहे. या कामी शासनाकडून व न.प.कडे निधी उपलब्धतेनुसार बिल अदा

कोणतेही कारण न देता कोणतीही बाब अगर सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार सक्षम

श्री महालक्ष्मी को-ऑप. बँक लि., कोल्हापूर

मुख्य कार्यालय : श्री भवन, १६७, बी वॉर्ड, मंगळवार पेठ, कोल्हापूर ४१६ ०१२. महाराष्ट्र.

फोन : ०२३१-२५४१०५१, ०२०-२५४५५७५७, वेबसाईट : www.smcbl.in

विक्रीची जाहीर नोटीस (निविदाद्वारे)

दि सिक्युराटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट

२००२ कलम १३(१२) व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रुल ८ प्रमाणे तारण मिळकती विक्रीची

श्री महालक्ष्मी को-ऑप. बँक लि., कोल्हापूर, १६७, बी, श्री भवन, मंगळवार पेठ, कोल्हापूर यांनी खाली नमूद कर्जदार

यांना टर्म लोन अंतर्गत खाली नमूद केलेल्या मिळकतीच्या तारणावर इतर तारण कर्ज पुरवठा केलेला असून सदर कर्ज

एन.पी.ए. झालेले असल्याने बँकेने दि सिक्युराटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲंक्ट २००२ कलम १३(२) प्रमाणे कर्जदार व जामिनदार यांना दि. १३/०९/२०१७ रोजी मागणी

नोटीस दिली होती व त्या नोटीसीप्रमाणे रक्कम न भरल्याने बँकेने याच कायद्याच्या कलम १३(४) प्रमाणे दि

99/09/२०9९ रोजीची ताबा नोटीस दिली होती व त्याप्रमाणे खाली नमूद मिळकतीचा प्रतिकात्मक ताबा सदर बँकेतर्फे

अधिकृत अधिकारी यांनी ता. २८/०९/२०९९ रोजी घेतला. आता, सदर कायद्याच्या कलम १३(१२) व सिक्युरिटी

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्सच्या रूल ८ प्रमाणे खाली नमुद केलेली तारण मिळकत विक्री करणेबाबत लखोटाबंद निविदा

मागविणेत येत असून सदर **मिळकत** ही **'जशी आहे तशी व आहे त्या परिस्थितीत'** या तत्त्वावर विकणेत येणार आहे. सदर

मिळकत ज्यांना खरेदी करणेची इच्छा आहे त्यांनी लखोटाबंद निविदा खालील नमूद अधिकृत अधिकारी श्री महालक्ष्मी को-

ऑप बँक लि., कोल्हापूर, शाखा कर्वे नगर, पुणे यांचेकडे रु. २,६६,७६०/- इतक्या इसारा रकमेसह पुणे येथे देय

असणाऱ्या डिमांड ड्राफ्ट / पे ऑर्डर प्रमाणे श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लि., कोल्हापूर यांचे नांवे बँकेच्या शाखा कर्वे नगर

पुणे येथे दि. ०८/०२/२०२३ या तारखेपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. सदर निविदा **ता. ०९/०२/२०२३** रोजी, **सकाळी**

११.०० वाजता श्री महालक्ष्मी को–ऑप बँक लि., कोल्हापूर या बँकेच्या शाखा कर्वे नगर, पुणे येथे उघडण्यात येतील.

सदर कर्ज प्रकरणासंबंधीत बँकेकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे पडताळणी करीता दि. २८/०२/२०२३ रोजी कार्यालयीन

वेळेत बँकेच्या शाखा कर्वे नगर – आर. एस. क्र. ६९४, श्रीनिवास कपिल वास्तू, शॉप क्र. २, विञ्चल मंदिराजवळ, कर्वे नगर,

पुणे - ४११ ०५ येथे उपलब्ध असतील. सदरची नोटीस ही www.smcbl.in या वेबसाईटवर पहावयास मिळेल.

मक्तेदारांनी खालील नमूद अकाऊंट नंबरवर ऑनलाईन पेमेंट भरणेचे आहे.

ई-निविदा प्रणालीच्या https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे

वितरित करणे संदर्भात काही शंका/अडचणी असल्यास त्यांनी खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क

मुख्याधिकारी, नगरपरिषद अक्कलकोट हे शासनाकडील योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत

या कामाची निविदा पूर्वबैठक दिनांक २०/०२/२०२३ रोजी ठिक १५.०० वाजता नगरपरिषद

किंमत रुपये रिक्कम रुपये करण्याची

₹.

निविदेचा

प्रकार व

किंमत

ब-१

₹. १५00/-

ब-१

रु. १५००/- नियमाप्रमाणे

काम पूर्ण

कालमर्यादा

महिने

सहा

महिने

अधिकृत

ठेकेदाराचा

वर्ग

शासन

नियमाप्रमाण

शासन

(स्वाक्षरी/-)

- सचिन पाटील,

मुख्याधिकारी तथा प्रशासक

दि. ३१.०१.२०२३ अखेर येणेबाकी रक्कम

रू. ३,४८,८२,४७६.७०

(रूपये तीन कोटी

अट्टेचाळीस लाख

ब्याऐंशी हजार

चारशे शहात्तर आणि

पैसे सत्तर मात्र)

अधिक त्यावरील

ता. ०१/०२/२०२३

पासूनचे व्याज व इतर खर्च

नगर परिषद, अक्कलकोट

पुणे, गुरुवार, १६ फेब्रुवारी २०२३

गोलीबार मैदान पुणे ४११ ००१, दूरभाष : 26453696 / 26452159 Golibar Maidan, Pune - 411 001. Tel.: 26453696 / 26452159

पुणे छावनी परिषद

PUNE CANTONMENT BOARD

संख्या : 1/2/Tax/E-tender/Ad-pole/2023 Date: 13th February 2023

NOTICE INVITING E-TENDERS

Online E-tenders are invited by Pune Cantonment Board, Pune Golibar Maidan, Pune - 1. for the work of displaying advertisement board on street light poles within Pune Cantonment Limits for a period 2023-2025 from experienced registered publicity / advertisement firms having experience in similar kind of work. Only online bid would be accepted.

Interested firms may download online e-tenders from website https://www.eprocure.gov.in. NO MANUAL BID WILL BE ACCEPTED All tenders (both Technical and Financial should be submitted in the E-procurement portal)

TENDER ID - 2023_DGDE_740331_1

Dates and time for Bid download, Bid submission, Technical bid opening:

Sr. No.	Particulars	Date	Time
1	Publication	13-02-2023	1700 hrs
2	Bid submission starts on	13-02-2023	1700 hrs
3	Bid Submission ends on	27-02-2023	1200 hrs
4	Opening of Technical bid	28-02-2023	1200 hrs

CHIEF EXECUTIVE OFFICER PUNE CANTONMENT BOARD Date: 13 February 2023 (SUBRAT PAL)

DATIWARE MARITIME INFRA LIMITED (FORMERLY KNOWN AS RUIA AQUACULTURE FARMS LIMITED) 1st Floor Adams Court, Baner Road, Pune 411 045 CIN: L05000PN1992PLC177590

Email id info@datiware.com / website: www.datiware.com PART I - Statement of Standalone Unaudited Results for the Quarter and Nine months ended on 31/12/2022 Nine Month Ended on YEAR to Date

Sr.	PARTICULARS	Quarter Ended on			Nine Mont	h Ended on	TEAR to Date	
5000	C 15000-480047530	31/12/22 UNAUDITED	30/09/22 UNAUDITED	31/12/21 UNAUDITED			Ended on 31/03/2022 AUDITED	
1	Total income from operations	49.74	10.13	38.07	91.27	211.39	212.06	
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	-22.98	-15.89	-42.07	-77.43	-81,48	-100.62	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items	-22.98	-15.89	-42.07	-77.43	-81.48	-100.62	
4	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	-22.98	-15.89	-42.07	-77,43	-81.48	-100.62	
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	-22.98	-15.89	-42.07	-77.43	-81.48	-100.62	
6	Paid up Equity Share Capital (Face Value Rs.10 each, Fully Paid)	500.00	500.00	500.00	500.00	500.00	500.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-608.56	-585.58	-542.02	-608.56	-542.02	-531.13	
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs10/- each) Basic & Dillued	-0.46	-0.32	-0.84	-1.55	-1.63	-2.01	
9	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs.10/- each) Basic & Diluted	-0.46	-0.32	-0.84	-1.55	-1.63	-2.01	

meeting held on 14-02-2023 2. Figures has been regrouped/rearranged/reclassifed/reworked wherever necessary. 3. The company organised business into two segments- Acquaculture & Ship building. entwise results are attached. 4. The financial results for the above periods have been prepared in ecordance with the Companies (Indian Accounting Standards)Rules, 2015 (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with the relevent rules and circulars issued.

Place: Pune, Date: 14/02/2023

For and on behalf of the Board Jayashree A. Patil, Managing Director

संपर्काचा पत्ताः ऑफिस क्र. 24, पी.जे.चेबर्स, जुन्या मुंबई-पुणे हायवेच्या

पलिकडे, पिंपरी, पुणे, महाराष्ट्र 411018 नोंद. कार्यालय: 09, कम्युनिटी सेंटर, बसंत लोक, वसंत विद्वार, नवी दिल्ली- 110057, फो.: 011 49267000, टोल फ्री क्र.: 1800 212 8800, ईमेल: customer.care@herohfl.com वेबसाईटः www.herohousingfinance.com | CIN: U65192DL2016PLC30148

ताबा सुचना (अचल मालमत्तेसाठी) (सिक्युरिटी ईटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 8(1) सह वाचण्यात येणाऱ्या परिशिष्ट IV नुसार)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे हीरो हाउसिंग फायनान्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायडोशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बद्दाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमुद्र केल्वानुसार एक मागणी सूचना निर्गमित केली ज्यात खाली नमुद्र कर्जदारांना सूचनेत नमुद्र स्कमेचा सदर सुधना प्राप्त होण्याच्या दिनांकापासुन 60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थं ठरल्याने कर्जदार/सह-कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचित करण्यात येते की सदर निवर्मामधील निवम 8 सह वाचण्यात वेणाऱ्या सदर अधिनियमाच्या अनच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत निम्नस्वाधरीकारांनी खाली नमृद मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सावधगिरीची सृचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमलेच्या संदर्भात कोणताही यवहार करू नये आणि असा क्रोणताड़ी व्यवहार केल्यास तो हीरो हार्डिसग फायनान्स लिमिटेड च्या खाली नमृद स्क्रम अधिक खाली नमूद दिनांकापासूनचे व्याज आणि दंडात्मक व्याज, शुल्के, खर्च इ. च्या भागधीन असेल. पदर अनामत मत्ता सोडवन घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते.

कर्ज खाते	बाध्यताधारी/कायदेशीर वारस/	0 0	ताबा दिनांक
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव		(रचनात्मक/प्रत्यक्ष)
HHFBRMLAP 22000020456		19/09/2022 रोजी	10/02/2023 (सांकेतिक)

अनामत मत्ता/अचल मालमत्ता/तारण मालमत्तांचे वर्णन: निवासी मालमता सदनिका क्र. 3. क्षेत्रफळ समारे 2.42 चौ.मी., इसरा मजला, बालाजी हाइंट्स, सोबत सुमारे 123.91 चौ.मी. एवढी मोकळी जारा, प्लॉट क्र. 24, नेत्रफळ सुमारे 8.39.00 चौ.मी., गट क्र. 32/1, फलटण गाव, ता. फलटण, जिल्हा सातारा, पिन- 415523, ल्लटण नगर परिषद मिळकत क्र. W3AZ2001575, विद्यानगर, उप-निबंधक फलटण, पुणे, महाराष्ट्र 415523 च्या अधिकार-क्षेत्रात, सोबत मालकी हक्काच्या कागदपत्रांमध्ये लिहिलेल्या सामायिक सुविधा. चतुःसीमाः उत्तरेस- प्लॉट क्र. 24 मधील मोकळी जागा, **पूर्वेस-** जिना आणि प्लॉट क्र. 24 मधील मोकळी जागा, पश्चिमेस- प्लॉट क्र. 24 मधील मोकळी जागा, दक्षिणेस- प्लॉट क्र. 24 मधील मोकळी जागा.

हीरो हाउसिंग फायनान्स लिमिटेड करिता स्थानः पुणे

ई-लिलावाची | राखीव किंमत | बयाणा रक्कम आणि बयाणा | माहित असलेला

KINETIC ENGINEERING LIMITED Regd. Office: D-1 Block, Plot No. 18/2, M.I.D.C, Chinchwad, Pune - 411 019

Ph.: 91-20-66142078, Fax: +91-20-66142088/89 | Email: kelinvestors@kineticindia.com Website: www.kineticindia.com | CIN: L35912MH1970PLC014819

THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2022

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIALRESULTS FOR

Sr. No.	Particulars	Quarter Ended Dec 31 2022	Nine Months Ended Dec 31 2022	Quarter Ended Dec 31 2021	
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1	Total Revenue from Operations	3275	9972	-	
2	Net Profit / (Loss) (before tax, Exceptional and/ or Extraordinary Items)	47	101	25	
3	Net Profit / (Loss) before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	47	101		
4	Net Profit / (Loss) after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	47	101	N <u>P</u>	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	47	101	82	
6	Equity Share Capital	1988	1988	(0)	
7	Earnings Per Share (Face value of Rs 10 each)	100	8		
	Basic / Diluted	0.24	0.51	2.E	

Sr. No.	Particulars	Quarter Ended Dec 31 2022	Nine Months Ended Dec 31 2022	Quarter Ended Dec 31 2021	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1	Total Income from Operations	3275	9972	8880	
2	Profit / (Loss) before tax	48	102	91	
3	Profit / (Loss) after tax	48	102	91	
4	Total Comprehensive Income (after tax)	48	102	91	

Notes: (1) The above is an extract of the detailed format of Results for quarter and nine month ended on December 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of unaudited financial results for the quarter and nine month ended on December 31, 2022 are available on the stock exchange website at www.bseindia.com and also on Company's website at www.kineticindia.com. (2) The above financial results were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on Feburary 14 2023. The statutory auditors of company have expressed an unmodified opinion on the results. (3) Figures for the previous periods have been regrouped / reclassified, wherever necessary, to conform to current period's presentation For and on behalf of the Board of Directors

For Kinetic Engineering Limited

A. A. Firodia

Managing Director

DIN: 00332204

Date: 14.02.2023 Place: Pune

केनरा बैंक Canara Bank ि चितिहरेकट Syndicate

क्षेत्रीय कार्यालय पुणे १- प्रिमियम पॉईट बिल्डींग, ४ था मजला, मॉर्डन हायस्कूल समोर, जे. एम. रोड, शिवाजीनगर पुणे-०५ फोन : ०२०-२५५१०००७, मो.: ७५३६८१७२०७

लिलाव विक्री सूचना

कर्जदारांनी आमच्या बँकेकडे गहाण ठेवलेल्या आणि आमच्या बँकेने ज्या जप्त केलेल्या आहेत, अशा खालील वाहनांच्या खुल्या लिलावाकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहे तपशील खालीलप्रमाणे आहेतः

अ. शाखेचे नाव		कर्जदाराचे नाव	मॉडेल/गाडीचा रजि. नं. /	रजिस्ट्रेशनची	राखीव किंमत
 .		991	वाहनाचा प्रकार	तारीख	बयाणा रक्कम
१. औंध बाणेर	अक्षज दुर्स	कमर्शियल टाटा इंडिगो ईसीएस	99/09/2094	26,000/-	
		(363)	एमएच १२ केएन ५९४२	11/05/2019	2,000/-
२ बा	बाणेर	शहाजी दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	कमर्शियल रेनॉल्ट लॉजी डीसीआय आरएक्सई	२८/१०/२०१६	9,00,000/
			एमएच १४ एफसी ४४९५	40/10/4014	92,000/-
३. खडर	खडकी	त्रिमुर्ती टुर्स ॲण्ड	कमर्शियल महिंद्रा झायलो एमएच १२ क्यूडब्ल्यू ७०५०	30/99/2092	2,20,000/
		ट्रॅव्हल्स		30/11/4010	२२,०००/-
3.	. धनकवडी	गौतम गाडे	कमर्शियल टाटा इंडिका विस्टा एमएच १२ केएन २९४५	9२/09/२०9५	२५,०००/-
					२,५००/-
	गुलटेकडी	चंद्रलीला टुर्स	कमर्शियल रेनॉल्ट लॉजी	90/90/२०9६	2,40,000/
न्यू	न्यू मार्केट	न्यू मार्केट अँण्ड ट्रॅव्हल्स	एमएच १२ एनबी ३०२४	10/ 10/ 40 14	२५,०००/-
	. चिंचवड एसएमई	रविंद्र माने	कमर्शियल मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर टुर डिझेल एमएच १२ केएन ३११७	२९/०१/२०१५	34,000/-
				43/04/2044	3,400/-

मजला, प्रिमीयर पॉईंट बिल्डींग, जे.एम रोड, पुणे-४११००५ येथे बंद प्रस्ताव उघडले जातील आणि लिलाव घेतला जाईल. इतर अटी व शर्ती:

 वाहने 'जेथे आहे, जशी आहे ' या तत्त्वावर विकली जातील. २) बयाणा रक्कमेचा भरणा कॅनरा बँक यादीमध्ये नमूद केलेल्या शाखेच्या नावाने देय असलेल्या डिमांड ड्राफ्ट द्वारे करावा आणि भरणा दि. २२/०२/२०२३ रोजी किंवा तत्पुर्वी **सायं. ०५.००** वाजता कॅनरा बॅंक, क्षेत्रीय कार्यालय पूणे 9 येथे करावा. 3) यशस्वी बोलीदाराने त्याच्या/तिच्या नावे विक्री केल्यावर लगेचच बोलीच्या रकमेच्या २५% रक्कम (आधीच भरलेल्या बयाणा रक्कमेसह) जमा करावी आणि खुल्या लिलावाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत शिल्लक रक्कम जमा करावी. जर यशस्वी बोलीदार वर सांगितल्याप्रमाणे विक्री किंमत भरण्यात अयशस्वी ठरला, तर त्याने/तिने केलेली ठेव जप्त केली जाईल. ४) कोणत्याही प्राधिकरणाला असलेले देणे सर्व किंमतीसहीत भरणा करण्याची जबाबादारी यशस्वी प्रस्तावकाची राहील. ५) उज्ञतम बोली मध्ये टाय झाल्यास त्याच दिवशी टाय झालेल्या रक्कमेच्या वरील किंमतीसाठी खुल्या लिलावाचे आयोजन केले जाईल. ६) कोणतेही कारण न देता खुल्या लिलावाच्या कोणत्याही अटी व शर्ती पुढे ढकलण्याचा/रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार बँकेकडे आहे. पूर्वनियोजित वेळ घेऊन वाहने तपासणीसाठी उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी ६२६३७४६६२६, ७००८१८६७२१, ७५३६८१७२०७ यांवर संपर्क साधावा

ठिकाण : पुणे

कर्जदार व

दिनांक : १५/०२/२०२३ (मजकूरात संदिग्धता आढळल्यास इंग्रजी जाहीरात ग्राह्य धरावी.)

येणे रक्कम व

केनरा बैंक Canara Bank

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा, पुणे : १२५९, डेक्कन जिमखाना, रेणुका कॉम्प्लेक्स, १ ला मजला, जंगली महाराज रोड, पुणे-४११००४, फोन : ०२०-२५५११०३४ / ९७९८०३२०११, Email : cb5208@canarabank.com

दिनांक: 16-02-2023

विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ऑण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि त्यासह वाचण्याच्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील रुल ८ (६) च्या अटींनुसार स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-ऑक्शन विक्री सूचना

अधिकृत अधिकारी,

कॅनरा बँक

या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि कर्जदार व जामीनदार यांना विशेषकरुन सूचना देण्यात येते की पुढे नमूद केलेल्या स्थावर तसेच जंगम मालमत्ता ज्या सुरक्षित धनको यांच्याकडे गहाण/बोज्याअंतर्गत असून कॅनरा बँक एआरएम शाखा, १ ला मजला, १२५९, रेणुका कॉम्पलेक्स्, जे. एम. रोड, डेक्कन जिमखाना, पुणे-४११००४ यांचे अधिकृत अधिकारी यांनी या मालमत्तेचा ताबा घेतला आहे, या संदर्भात कर्जदार यांच्याकडून कॅनरा बँक एआरएम शाखा, पुणे यांना येणे असलेली रक्कम अधिक त्यावरील व्याज आणि आकार वसुल करण्याकरिता सदर मालमतांची विक्री "जसे आहे, जेथे आहे" आणि "जसे आहे, जे आहे" आणि "तेथे जे आहे" या तत्त्वावर दि. 0७/0३/२०२३ रोजी करण्यात येणार आहे. स्थावर मालमत्ता, राखीव किंमत, बयाणा आणि बयाणा 'भरण्याची अंतिम तारीख यांचे पूर्ण तपशील खालीलप्रमाणे

मालमत्तेचा तपशील

3	(सर्व	रक्कम	प्रत्यक्ष	रुपयात

स्वा/-, प्राधिकृत अधिकारी,

क्र.	जामीनदारांचे नाव	ताब्याचा प्रकार	आणि स्थळ	तारीख	## ### ### ###########################	भरण्याची अंतिम तारीख	बोजा
9	(कर्जदार) तीन कोटी सहासष्ठ लाख श्री. दिनेश बाळू चिंचवडे हजार एकशे छत्तीस (जामीनदार) ३१/०१/२०२३ रोज त्यावरील व्याज	ताब्याचा प्रकार : प्रतिकात्मक	समर्थ ऑटोमोबाईल्स्, रावेत, हवेली, पुणे-४१२१०१. सौ.	00/03/2023	₹. ७४,७९,०००/-	रू. ७,४७,९००.०० दि. ०६/०३/२०२३ रोजी दु. ३.००	बँकेला माहित नाही,
			पलंट नं. ४०१, ४ था मजला, 'शांताई कॉर्नर', सर्व्हे नं. ९३/३/४/१, रावेत बीआरटीएस रोड, ह्युंडाई सर्व्हिसजवळ, समर्थ ऑटोमोबाईल्स, रावेत, हवेली, पुण-४१२१०१. सौ. वंदना चिंचवडे यांच्या नावावर.	00/03/2023	रू, ७४,७९,०००/-	रु. ७,४७,९००,०० दि. ०६/०३/२०२३ रोजी दु. ३.००	बँकेला माहित नाही.
3	मे. ॲव्हान्स रिअलमिक्स, प्रोप्रायटर श्री. अमित अरूण गोखले यांच्यामार्फत प्रतिनिधित्व (कर्जदार), सौ. अर्चना अरूण गोखले आणि श्री. आनंद अरूण गोखले.	स. १,६०,१५,२६६.२४ (रु. एक कोटी साठ लाख पंधरा हजार दोनशे सहासष्ट आणि पैसे चोवीस फक्त) दि. ३१/०१/२०२३ रोजी अधिक त्यावरील व्याज ताब्याचा प्रकार : प्रतिकात्मक ताबा	HOLES NOTES NO	00/03/2023	₹. 99,90,000/-	रु. १,११,०००.०० दि. ०६/०३/२०२३ रोजी दु. ३.००	बँकेला माहित नाही.
3	मे. कल्पवृक्ष ॲग्रो इंडस्ट्रीज् (कर्जदार), नोंदणीकृत कार्यालय गट नं. ३४२१, सणसवाडी रोड, तळेगाव ढमढेरे, तालुका शिरुर, जि. पुणे भागीदारांमार्फत श्री. महेंद्र साईनाथ मंडलिक, श्री. जावेद इब्राहिम इनामदार, श्रीमती अंजुम जावेद इनामदार, मे.	त्र्याऐंशी लाख छत्तीस हजार दोनशे त्रेसष्ट फक्त) दि. ३१/०१/२०२३ रोजी अधिक त्यावरील व्याज	पुढील मालमत्तेचा जिमनीसहीत सर्वसामाईक भाग : क्षेत्रफळ ५०५ चौ. फु. फ्लॅट नं. २८,३२ असलेल्या इमारतीसह, ३रा मजला, क्षितीज विहार सीएचएस लि, फेज १, गट नं. १३९३/२, तळेगाव ढमढेरे रोड, शिक्रापूर, तालुका शिरुर, जि. पुणे-४९२२०८, फ्लॅट नं. २८ ची चतुःसीमा : उत्तरेस : पार्किंग, दक्षिणेस : मोकळी जागा, पूर्वेस : फ्लॅट नं. २७, पश्चिमेस : मोकळी जागा, फ्लॅट नं. ३२ ची चतुःसीमा : उत्तरेस : पार्किंग, दक्षिणेस : मोकळी जागा, पूर्वेस : फ्लॅट नं. २८, पश्चिमेस : मोकळी जागा,	00/03/2023	₹. 9२,२६,७००/-	रु. १,२२,६७०.०० दि. ०६/०३/२०२३ रोजी दु. ३.००	बँकेला माहित नाही.
	जावद इनामदार, म. कल्पवृक्ष ॲग्रो इंडस्ट्रीज्		पुढील मालमत्तेचा जिमनीसहीत सर्वसामाईक भागः क्षेत्रफळ ५०० चौ. फु., फ्लॅट नं. ९ असलेल्या इमारतीसह, १ला मजला, क्षितीज विहार सीएचएस लि, फेज ३, गट नं. १३१३/२, तळेगाव ढमढेरे रोड, शिक्रापूर, तालुका शिरुर,	00/03/2023	रु. १२,१५,०००/-	रु. १,२१,५००,०० दि. ०६/०३/२०२३ रोजी दु. ३.००	बँकेला माहित नाही.

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तीकरिता कृपया कॅनरा बँकची वेबसाईट म्हणजे (www.canarabank.com) यावर उपलब्ध करून देण्यात आलेली "ई-ऑक्शन" लिंक पहावी. किंवा मुख्य प्रबंधक ए आर एम शाखा, १२५९, डेकन जिमखाना, रेणुका कॉम्प्लेक्स, १ला मजला, जंगली महाराज रोड, पुणे-४११००४, फोन : ०२०-२५५११०३४ / ९७९८०३२०११ यांच्याशी संपर्क साधावा.

सिंडिकेट Syndicate

विक्री करावयाच्या मिळकतीचे वर्णनः

कर्जदार व जामिनदार यांची नावे

अ.क्र. १ ते ४ सर्व रा.- 'गुरुकृपा', प्लॉट नं. २०, 'वैदेही', एक्नक्लेव

बंगलो सोसायटी, मौजे बावधन खुर्द, ता. मुळशी, जि. पुणे - ४११ ०२१.

रा. १०/०९, गल्ली नं. ६, शाह कॉलनी, कर्वे नगर, पुणे ४११ ०५२.

१) श्री. नचिकेत पुरुषोत्तम मालशे (कर्जदार)

२) श्री. चिन्मय नचिकेत मालशे (जामिनदार)

अी. अजय नचिकेत मालशे (जामिनदार)

४) सौ. मेघना नचिकेत मालशे (जामिनदार)

५) श्री. श्री. वैभव शांताराम नवाथे (जामीनदार)

मौजे बावधन खुर्द, ता. मूळशी, जि. पूणे येथील 'वैदेही' एनक्लेव्ह को.ऑप. हौसिंग सोसायटी सर्व्हे नं. २२/९/१ + १०/२/ + ११/१ + ९/२ + १०/१ + ५७/१ /३ प्लॉट नं. २० चे क्षेत्र ३९१.८० चौ.मी. व त्यावर बांधलेल्या इमारतीचे एकूण क्षेत्र २५१.३२ चौ.मी. यांसी चतुःसीमा खालीलप्रमाणे- पूर्वेस- अंतर्गत रस्ता; दक्षिणेस- प्लॉट नं. १९; पश्चिमेस- प्लॉट नं. २१ व उत्तरेस- अंतर्गत रस्ता.

मिळकतीची राखीव किंमत: रु. २,६६,७६,०००/ - (रुपये दोन कोटी सहासष्ठ लाख शहात्तर हजार फक्त)

विक्रीच्या अटी व शर्ती

 बँकेच्या अधिकृत अधिकारी यांना ज्ञात व अवगत माहितीप्रमाणे सदर मिळकतीवर कोणाचाही बोजा नाही. तथापि, या लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या बोलीदारांनी लिलावात काढलेल्या मिळकतीवरील बोजा संबंधी, मालकी हक्कासंबंधी तसेच त्यावरील हक्क, दावे, बाकी मिळकतीस बाधक असणाऱ्या गोष्टी संबंधी बोली बोलणेपूर्वी स्वतंत्रपणे व स्वतः माहिती घेणे आवश्यक आहे आणि सदर लिलाव प्रकरणामुळे बँकेने कोणत्याही प्रकारचे दायीत्व स्विकारले नाही अगर हे प्रगटन म्हणजे बँकेने कोणाचे प्रतिनिधीत्व केले असे समजणेत येऊ नये. सदर मिळकत ही बँकेस ज्ञात व अज्ञात असलेल्या माहितीप्रमाणे आणि त्यावर अस्तित्वात असलेल्या व भविष्यात होणाऱ्या बोजासह विकणेत आलेली असून अधिकृत अधिकारी हे त्रयस्थ पक्षकार यांनी केलेल्या कोणत्याही दाव्यास, मागणीस / बाकी यांस जबाबदार असणार नाहीत. २) सदर मिळकत ही जास्तीत जास्त किंमत देणाऱ्यास विकली जाईल. तथापि अधिकृत अधिकारी यांना कोणतेही कारण न देता निविदा स्विकारणेचा अगर नाकारणेचा अधिकार आहे. तसेच कोणतेही कारण न देता विक्री रद्ध करणेचा / स्थगित ठेवणेचा अधिकार आहे. ३) सदर मिळकतीसंबंधी विक्रीच्या इतर अटी व शर्ती बँकेच्या **शाखा कर्वेनगर, पुणे** येथे पाहावयास मिळेल. सदर प्रकरणासंबंधीत बँकेकडे उपलब्ध असेली कागदपत्रे पडताळणीकरिता दि. २८/०२/२०२३ रोजी कार्यालयीन वेळेत बँकेच्या शाखा कर्वे नगर - आर. एस. नं. ६९४, श्रीनिवास कपिल वास्तु, शॉप नं. २, विङ्गल मंदिराजवळ, कर्वे नगर, पुणे - ४९९ ०५२ येथे सुट्टीचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी पाहावयास मिळेल. ४) इतर माहिती व टेंडर फॉर्म बँकेच्या **शाखा कर्वेनगर, पुणे** येथे सुट्टीचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी मिळेल. ५) टेंडर फॉर्मची किंमत रु. १,०००/- + जीएसटी (अपरतावा) राहील. इसारा रक्कम रु. २,६६,७६०/-डिमांड ड्राफ्ट / पे ऑर्डर ने निविदेसोबत देणे आवश्यक आहे. निविदा. **ता. ०८/०३/२०२३** पर्यंत बँकेच्या **कर्वे नगर, पुणे** शाखेमध्ये देणेच्या आहेत. ६) डिमांड ड्राफ्ट / पे ऑर्डर स्वतंत्रपणे देणेच्या आहेत. ७) जर एकापेक्षा जास्त निविदा एकाच रकमेच्या आल्या तर त्या लिलावदारांमध्ये बोली लावणेत येईल व त्यातील सर्वाधिक बोली बोलणाऱ्यास लिलाव बहाल केला जाईल. ८) अपसेट / राखीव किंमत बेंकेद्वारे निश्चित केली आहे. सदर निश्चित केलेली राखीव किंमत ही हस्तांतरण शुल्क आणि मिळकतीसंबधी संलग्न इतर शुल्कांव्यतिरिक्त आहे. ९) ज्या व्यक्तीची निविदा स्वीकारणेत येईल त्यास त्याच दिवशी लिलाव रकमेच्या २५ टक्के रक्कम इसारा रक्कमेसह भरावी लागेल व उर्वरित रक्कम १५ दिवसांत अगर बँक व खरेदीदार यांच्यात लिखित स्वरुपात ठरल्याप्रमाणे परंतु कोणत्याही परिस्थितीत ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधी राहणार नाही, या कालावधीत रक्कम भरावी लागेल, अन्यथा लिलाव धारकांने भरलेली रक्कम जप्त केली जाऊन लिलाव नामंजूर होईल व सदर मिळकत पुन्हा लिलावास लावली जाईल. १०) ज्या व्यक्तीच्या नांवे लिलाव मंजूर होईल त्यास सर्वप्रकारच्या कायदेशीर पूर्तता झालेनंतर सदर मिळकतीचे सेल सर्टीफिकेट दिले जाईल व त्या प्रसंगी येणाऱ्या मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, इतर खर्च, मिळकतीचे सर्व कर, कायदेशीर खर्च, शासकीय देणी व इतर खर्च भरावे लागतील. खरेदीदाराने अशी सर्व रक्कम भरलेनंतर कायदेशीर बार्बीची पूर्तता केलेनंतर त्यास मिळकतीचा कब्जा दिला जाईल. ११) बोलीदाराने किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी त्यांचे स्वप्रमाणित पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी पुरावा जसे आधार कार्ड, इ. कागदपत्रे के.वाय.सी. साठी सदर टेंडर अर्जासोबत जोडावीत व लिलावाच्या वेळी त्याची मूळ कागदपत्रे तपासणीसाठी आणावीत. १२) लिलाव प्रसंगी कर्जदार व जामीनदार यांना हजर राहता येईल. अधिकृत अधिकारी, स्थळ : कोल्हापूर

श्री महालक्ष्मी को-ऑप. बँक ति., कोल्हापूर ै ता. १५/०२/२०२३

(इंग्रजी आणि मराठी नोटीसीच्या संदर्भात विसंगती अथवा तफावत असल्यास इंग्रजी नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.)

दिनांक : १५/०२/२०२३, स्थळ : पुणे

जि. पुणे-४१२२०८, चतुःसीमा : उत्तरेस : पार्किंग,

दक्षिणेस : क्षितीज विहार फेज-२, पूर्वेस : फ्लॅट नं. ८, पश्चिमेस: फ्लॅट नं. १०,

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म मानावा) अधिकृत अधिकारी, कॅनरा बँक